



बँकेचे संस्थापक व श्रद्धास्थान
क्रांतिवीर स्व. रामचंद्र साखाराम पवार-मामासाहेब



RBI Lic. No. UBD/MH.605P Dt. 16/10/86

मामासाहेब पवार सत्यविजय को ऑप. बँक लि; कुंडल

MAMASAHAB PAWAR SATYAVIJAY CO-OP. BANK Ltd; KUNDAL

ता.पलूस, जि. सांगली - ४१६ ३०९. फोन नं. : (०२३४६) २७११७७, २७१२७७

E-mail : hokundal@mpscbank.com. Website : www.mpscbank.com

६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

(आर्थिक वर्ष २०२५-२६) (फक्त सभासदांसाठी)

बँकेच्या सर्व सभासदांना कळविणेत येते की, आपल्या बँकेची **६२ वी 'वार्षिक सर्वसाधारण सभा' शनिवार दिनांक १५/०८/२०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता "ॐ साई चैतन्य मंगल कार्यालय", कुंडल फाटा, कुंडल** येथे खालील विषयांवर विचार विनिमय करणेसाठी होणार आहे. तरी सदर सभेस आपण उपस्थित रहावे अशी नम्र विनंती आहे.

सभेपुढील विषय

- दिनांक २६/०७/२०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करणे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे.
- दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल व वैधानिक लेखापरिक्षकांनी प्रमाणित केलेले ताळेबंद व नफातोटापत्रके वाचून मंजूर करणे.
- मा.संचालक मंडळाने सुचविलेल्या सन २०२५-२०२६ सालच्या नफा विभागणीस मंजूरी देणे.
- सन २०२५-२०२६ सालच्या वैधानिक हिशोब तपासणी अहवालाची नोंद घेऊन तो स्विकारणे.
- सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचा वैधानिक दोष दुरुस्ती अहवाल बँकेने सहकार खात्याकडे सादर केला आहे तो वाचून स्विकारणे.
- सन २०२५-२०२६ सालच्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे.
- मा. संचालक मंडळाने सन २०२६-२०२७ सालासाठी मंजूर केलेल्या उत्पन्न व खर्चाबाबतच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
- सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाकरिता वैधानिक लेखापरिक्षक नेमणूकीबाबत रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार केलेल्या कार्यवाहीस मान्यता देणे.
- सन २०२७-२०२८ सालासाठी अंतर्गत/समवर्ती (कंकरंट) लेखापरिक्षक यांची नियुक्ती करणे व मेहनताना ठरविणे.
- मा. संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- सन २०२५-२६ या वर्षाच्या मा.वैधानिक लेखापरिक्षकसो यांनी प्रमाणित करून निर्लेखित करणेबाबत सुचविलेल्या दिर्घकाळाच्या थकीत कर्जखात्यांचे निर्लेखन केलेल्या कर्ज खात्यांना मंजूरी देणे.
- सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सामोपचार तडजोड धोरण या अंतर्गत थकबाकी वसुलीसाठी कर्जदारांना व्याजात सुट दिलेल्या रकमेस मान्यता देणे.
- सन २०२६-२०२७ सालामध्ये कराव्या लागणाऱ्या अपेक्षित भांडवल गुंतवणूकीस (उदा. शाखा फर्निचर/ इमारत बांधकाम, जागा खरेदी/इमारत, जागा डिपॉझिट/इमारत दुरुस्ती/ सी.बी.एस.प्रणाली (कोअर बँकिंग इ.) मान्यता देणे. त्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चास मान्यता देणे.
- सन २०२५-२६ मध्ये बँकेने सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणासाठी केलेल्या कार्यवाहाची नोंद घेणे.
- मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर विचार करणे.

स्थळ : कुंडल

दिनांक : ३०/०७/२०२६

मा. संचालक मंडळाचे आदेशावरून,

भारत पांडुरंग नाईक

मुख्य कार्यकारी अधिकारी

टीप :

- गणपूर्ती संख्येअभावी सभा तहकुब झालेस सदर सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी सकाळी ११.३० वाजता भरेल व त्यास गणपूर्ती संख्येची आवश्यकता असणार नाही.
- सन २०२५-२०२६ चा वार्षिक अहवाल ताळेबंद व नफातोटा पत्रके बँकेच्या प्रत्येक शाखेत माहितीसाठी उपलब्ध आहेत.
- ज्या सभासदांना अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकासंबंधी माहिती अगर प्रश्न विचारावयाचे आहेत त्यांनी ते दिनांक १०/०८/२०२६ पर्यंत लेखी बँकेचे प्रधान कार्यालय, कुंडल येथे पाठवावेत. म्हणजे त्यासंबंधी माहिती मिटींगमध्ये देता येईल. नंतर आलेल्या प्रश्नांची माहिती मिटींगमध्ये देता येणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.
- सभासदांनी मागणी केल्यास नजिकच्या शाखेत अहवालाचा अंक मिळेल, तसेच बँकेची वेबसाईट www.mpscbank.com यावरही अहवाल उपलब्ध आहे.

अध्यक्षांचे मनोगत

सन्माननीय सभासद बंधु-भगिनींनो,

आपल्या बँकेच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने अहवालाच्या माध्यमातून आपणाला भेटताना मला आनंद होत आहे. संचालक मंडळाच्या वतीने मी आपणा सर्व सभासदांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपणा सर्वांच्या प्रेमाच्या व विश्वासाच्या बळावर आपली बँक ही स्थापनेपासूनच प्रगती करीत आहे. आजपर्यंतच्या वाटचालीस दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानतो.

१९६४ साली थोर स्वातंत्र्यसेनानी स्व.मामासाहेब पवार यांनी दुरदृष्टीने बँकेची स्थापना केली. सर्व सामान्य व गोरगरीब सभासदांच्या लहान-मोठ्या गरजा पतपुरवठ्याद्वारे पूर्ण करून त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्याचे व त्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य बँक तिच्या स्थापनेपासूनच अव्याहतपणे करत आहे.

दिनांक ३१/०३/२०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आपल्या बँकेने सर्वच स्तरावर चांगली कामगिरी पार पाडली आहे. बँकेच्या अहवाल सालातील प्रगतीदर्शक तक्ता खालीलप्रमाणे.



बँकेची तुलनात्मक सांपत्तिक स्थिती सन २०२४-२०२५ ते सन २०२५-२६

अ.क्र.	तपशील	२०२४-२०२५	२०२५-२०२६	वाढ/घट	(रूपये लाखात)
१.	सभासद संख्या	१६,५६९	१६,०६७	-५०२	
२.	वसूल भागभांडवल	१,३९४.२६	१,४५३.६०	+५९.३४	
३.	राखीव व इतर निधी	१,८८६.८४	१,९७३.८३	+८६.९९	
४.	गुंतवणूक	९,२०५.०१	१२,०१२.१६	+२८०७.१५	
५.	ठेवी	२८,६७७.७५	३२,७४४.५५	+४०६६.८०	
६.	कर्जे	२०,३४७.५१	२२,२७६.९५	+१९२९.४४	
७.	निव्वळ नफा	२०१.२५	३०२.०२	+१००.७७	
८.	खेळते भांडवल	३३,०६०.८१	३७,६५१.१५	४५९०.३४	
९.	सी. आर. ए. आर	१४.०२%	१३.८३%	-०.१९%	
१०.	निव्वळ एन. पी. ए	०.४७%	०.००%	-०.४७%	
११.	ऑडीट वर्ग	अ	अ		

अहवाल सालात वरीलप्रमाणे बँकेने भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्यासाठी मी माझे सहकारी संचालक व कर्मचारी यांना मनापासून धन्यवाद देतो व सदर अहवाल आपणापुढे मंजूरीसाठी ठेवत आहे, त्यास आपण मंजूरी द्यावी अशी सर्वांना विनंती आहे. बँकेच्या संचालक मंडळाने अत्यंत सावधपणे धोरणात्मक निर्णय घेवून अहवालसालात खालीलप्रमाणे वाढ झालेली आहे.

- अहवाल सालात बँकेच्या व्यवसायात रु. ५९.९६ कोटी इतकी चांगली वाढ केलेली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रु. ५५०.२१ कोटी इतका झालेला आहे.
- अहवाल सालात बँकेच्या ठेवीमध्ये वाढ झाली असून कर्ज वाटपामध्येही वाढ झाली आहे. ठेव वाढीचा वेग १२.४२% इतका असून कर्ज वाढीचा वेग हा ८.६६% इतका आहे.
- रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्वभांडवल पूर्तता प्रमाण किमान १२% असणे आवश्यक आहे. बँकेने अहवाल साल अखेर भांडवल पर्याप्तता प्रमाण किमान १३.८३% असणे इतके राखले आहे. त्याचप्रमाणे बँकेचा नेटवर्थ रु. २७ कोटी २४ लाख इतका आहे. यावरून आपणांस बँकेची सक्षमता दिसून येईल.
- बँकेने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने तसेच कर्जदारांनी वेळेत हप्ते व व्याज भरल्याने चालू आर्थिक वर्षात निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण ०.००% इतके आहे.

▶ आपल्या बँकेने सर्व शाखांद्वारे ग्राहकांसाठी एटीएम डेबीट कार्ड, आरटीजीएस, नेफ्ट, सीटीएस क्लिअरिंग, पॉज स्वाईप मशिन, लाईट बील, फोन बील, मोबाईल रिचार्ज, विमा हप्ते, फास्टॅग यासारख्या सुविधा उपलब्ध केल्या असून लवकरच आयएमपीएस, युपीआय इत्यादी अत्याधुनिक सेवाही उपलब्ध करून देत आहोत. तरी ग्राहकांनी बँकेच्या उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो.

आज आपली बँक उत्तम ग्राहक सेवेद्वारे आणि सहकार खाते, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोर पालन करीत उत्तमरित्या काम करीत आहे. आपणा सर्वांच्या निरंतर सहकार्याच्या आणि स्नेहपूर्ण विश्वासाच्या बळावरच बँक प्रगतीपथावर नेणे शक्य झाले याबद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ऋणी आहे.

नफा विभागणी

नफातोटा पत्रकानुसार बँकेला दिनांक ३१/०३/२०२६ अखेर रु. ३,०२,०२,३८०.८४ इतका निव्वळ नफा झाला आहे. गतवर्षीचा शिल्लक नफा रु. ३७.७४ इतका आहे. अशी चालू वर्षाअखेर शिल्लक नफा रुपये ३,०२,०२,४१८.५८ (अक्षरी रक्कम रुपये तीन कोटी दोन लाख दोन हजार चारशे अठरा पैसे आठ्यावन्न) मात्र इतका वैधानिक लेखापरिक्षकांनी निश्चित केला आहे. सदर नफ्याची विभागणी खालीलप्रमाणे करणेबाबत मा.संचालक मंडळाने शिफारस केली आहे.



अ.न.	तपशील	रक्कम रु.
१.	मागील नफा	३७.७४
२.	सन २०२४-२५ चा शिल्लक नफा	३,०२,०२,३८०.८४
	एकूण नफा	३,०२,०२,४१८.५८
३.	रिझर्व्ह फंड	८३,२५,५५२.५८
४.	इमारत निधी	८८,००,०००.००
५.	सभासद कल्याण निधी	१,००,०००.००
६.	सभासदांना लाभांश ९% तरतूद	१,२९,७६,८१६.००
७.	शिल्लक नफा	५०.००

सांपत्तिक स्थिती दिनांक ३१ मार्च २०२६

ताळेबंद पत्रक

(आकडे रु.लाखात)

भांडवल व देणी	जिंदगी व येणी
वसूल भाग भांडवल	१,४५३.६०
राखीव व इतर निधी	१,९७३.८३
ठेवी	३२,७४४.५५
देणे व्याज	९१२.६२
थकव्याज तरतूद	३११.७८
इतर देणी	२६४.५२
नफा	३०२.०२
एकूण	३७,९६२.९२
	हातातील रोख शिल्लक
	७५२.९६
	बँक शिल्लक
	१,७१६.६५
	गुंतवणूक
	१२,०१२.१६
	दिलेली कर्जे
	२२,२७६.९५
	येणे व्याज
	५८५.१६
	इतर येणी
	६१९.०४
	एकूण
	३७,९६२.९२



नफा-तोटा पत्रक

(आकडे रु.लाखात)



खर्च	उत्पन्न
दिलेले व्याज	२,२९७.८२
नोकर पगार व भत्ते	६८७.९१
इतर खर्च	३४७.८४
निधी व वर्गणी	२११.८४
आयकर	१०१.५७
नफा	३०२.०२
एकूण	३,९४९.००
	कर्जावरील मि.व्याज
	३,१३१.९७
	गुंतवणुकीवरील मि. व्याज
	५८५.०९
	इतर उत्पन्न
	२३१.९४
	एकूण
	३,९४९.००

विद्यमान संचालक मंडळ			
अॅड.मा.श्री.प्रशांत प्रकाशराव पवार	चेअरमन	मा.श्री.रावसाहेब भुपाल वाकळे	व्हा.चेअरमन
मा.श्री.प्रकाशराव उर्फ बाळासाहेब रामचंद्र पवार	संचालक	मा.श्री.दिलीपराव यशवंतराव नलावडे	संचालक
मा.श्री.माणिकराव मोहनराव पाटील	संचालक	मा.श्री.संतोष रंगराव गायकवाड	संचालक
मा.श्री.नित्यानंद नारायण कुलकर्णी (सीए)	संचालक	मा.श्री.धोंडीराम ज्ञानदेव अर्जुने	संचालक
अॅड.मा.श्री.प्रविण भिमराव लाड	संचालक	मा.श्री.दिलीप ज्ञानदेव पाटील	संचालक
मा.श्री.चंद्रकांत गणपती कदम	संचालक	मा.श्री.वसंत भानुदास सावंत	संचालक
मा.श्री.विजय बबन डाके	संचालक	मा.सौ.महानंदा रामदास सावत	संचालिका
डॉ.मा.सौ.नमिता नितीन भाकडे	संचालिका	मा.श्री.शांतीनाथ प्रदीप उपाध्ये	तज्ञ स्विकृत संचालक
मा.श्री.हणमंत पांडुरंग पवार	तज्ञ स्विकृत संचालक		
श्री. भारत पांडुरंग नाईक	मुख्य कार्यकारी अधिकारी	श्री.सतिश मधुकर पोतदार	उपमुख्य कार्यकारी अधिकारी

शाखा विस्तार					
शाखा	मोबा.नं.	शाखा	मोबा.नं.	शाखा	मोबा.नं.
मेन कुंडल	(02346)271177	म.न.सांगली	9423900393	अंकलखोप	9423900473
सावंतपूर वसाहत	9423900247	सावळज	9423900443	मा.या. सांगली	9423900597
पलूस	9423900369	तासगांव	9423900463	चिंचणी (वा.)	9403737166
ताकारी	9423900372	इस्लामपूर	9421286175	कोल्हापूर	9423900945
प्रधान कार्यालय, कुंडल (02346) 271277					

प्रति, _____ बुक-पोस्ट

प्रेषक :

अॅड.श्री. प्रशांत प्रकाशराव पवार

चेअरमन, मामासाहेब पवार सत्यविजय को- ऑप. बँक लि., कुंडल.

अध्यक्ष, आर.एस.पवार प्रतिष्ठान, कुंडल

